



सुचना :- 1. सर्व प्रश्न सोडविणे आवश्यक आहे.

2. सर्व प्रश्नांना समान गुण आहेत.

1. दलित वाङ्मयावर घेण्यात येणारे आक्षेप सांगून ते आक्षेप शरच्चंद्र मुक्तीबोध कसे निराधार ठरवतात ते सांगा? 16

किंवा

‘अस्पृश्यांचा आधारवड’ या पाठाच्या आधारे शाहू महाराजांच्या उत्तुंग व्यक्तिमत्त्वाचा परिचय घडवा?

2. ‘शेतकरी’ या कवी बबन सराडकर यांच्या कवितेचे रसग्रहण करा? 16

किंवा

‘अखेर कमाई’ या कवितेतून कुसुमाग्रजांनी समाजातील दांभिकतेवर कशाप्रकारे टीका केलेली आहे?

3. खालीलपैकी कोणत्याही दोन प्रश्नांची उत्तरे सुमारे 120 शब्दात लिहा. 16

अ) “घरी लेकरं - बाळं तशीच टाकून आलू, तेंच्या पोटापाण्याचं काय झालं असेल!” हे रामाचे उद्गार दलितांच्या दुःखाचे व वेदनेचे प्रतिनिधित्व कसे करतात ते सांगा?

ब) ‘दत्त धुमकेतू’ च्या संकट निवारणासाठी लंडनमध्ये भरलेल्या परिषदेत कोणती उपाय योजना तयार केली जाते?

क) दंडारीला मानाचे स्थान कशाप्रकारे प्राप्त करता येईल असे लेखक हरिश्चंद्र बोरकर म्हणतात?

ड) डॉ. राणी बंग यांच्या कार्याविषयी माहिती थोडक्यात स्पष्ट करा?

4. खालीलपैकी कोणत्याही दोन प्रश्नांची उत्तरे सुमारे 120 शब्दांत लिहा. 16

च) कवयित्री इंदिरा संत यांच्या ‘शेला’ या कवितेचे रसग्रहण करा?

छ) ‘इतकी वर्षे झालीत आपल्या संसाराला’ या कवितेचे रसग्रहण करा?

ज) ‘स्फोट’ या कवितेतून मुंबई शहराचे वास्तवदर्शी चित्रण कसे केले आहे?

झ) आंबेडकरी विचारात कवी चंद्रकांत वाघमारे यांना कोणती संस्कृती सापडली आहे?

5. खालील प्रश्नांची सविस्तर उत्तरे लिहा. 16

1) आपल्या माहेराहून महार सांगावा घेऊन आलाय हे ऐकून आजनाबाईला काय वाटले?

2) कलकत्याच्या ‘आनंद बझार पत्रिका’ या वर्तमानपत्रात कोणती बातमी झळकली?

3) ‘आपण कधीतरी उत्कटपणे भांडायलाच हवे आपल्या मुलांसमोर’ असे कवी चंद्रकांत पाटील का म्हणतात?

4) आधुनिक विज्ञान - तंत्रज्ञान युगाची कोणती संस्कृती सापडली आहे असे कवी चंद्रकांत वाघमारे म्हणतात?
